

15. वज्र 33, 5. उद्य 133, 6. मा प्रणाक्तस्य नो वधः 2, 23, 12. 28, 7. वृत्राय प्र
वधं जभार 30, 3. शिरो दासस्य सं पिपावधेन 4, 18, 9. सक्तमृष्टि 5, 34, 2.
अरे मोहा नूदा वधो वः 7, 36, 17. 9, 32, 3. 10, 89, 9. न वा उं देवाः नृध-
मिद्धं दंडः 117, 1. समरे वधानाम् AV. 5, 20, 5. 8, 8, 3. यो ऽभिदासामनना
यो वधेन 12, 1, 14. 32. AIR. Br. 2, 1. 4, 1. सैन्यं चान्के. Gṛh. 3, 9. — 3)
nom. act. P. 3, 3, 76. 7, 3, 35. Vop. 26, 171. a) das Erschlagen, Tötung,
Mord Nāig. 2, 9. AK. 2, 8, 8, 84. H. 370. H. an. मूळा नौ अग्नि चिह्नात्
RV. 10, 25, 3. सत्यं ब्रवामि वध इत्स तस्य *wahrlich ich sage: es ist sein*
Untergang (oder zu 2) 10, 117, 6. AV. 5, 14, 9. त्रायधं नो अघविषाभयो व-
धात् 6, 93, 3. 17, 1, 28. पौरुषेय VS. 13, 15. 1, 17. 9, 38, 30, 12. Çat. Br. 4,
6, 4, 21. 3, 5, 4, 9. 6, 8, 8. मृत्यु, वध 5, 4, 1, 1. वधाशङ्का 14, 6, 10, 3. शरी-
रस्य Kṣānd. Up. 8, 10, 2. काम Govh. 4, 8, 7. यज्ञे वधो ऽवधः M. 3, 39.
H. 830. वधायाभिपयतिनान् MBh. 1, 5981. MĀLATIM. 83, 8. वधप्रवृत्तस्य
वधानुत्पादे प्रायश्चित्तम् Verz. d. Oxf. H. 87, b, 13. प्रायश्चित्त 8, a, 41. व-
धस्य स्थानम् H. 930. तत्रियेषा वधः — ज्ञानपूर्वकृतः R. 2, 64, 22. यो ब-
न्धनवधक्तेशानप्राणिनां न चिकीर्षति M. 3, 46. 49. 8, 104. 11, 126. 139.
141. MBh. 1, 6174. 7688. 3, 15785. 13, 330. R. 1, 1, 4, 2. 3, 19. 14, 34. Rāgh.
2, 30. 12, 52. VARĀH. BRH. S. 9, 19. 11, 53. 30, 19. KATHĀS. 18, 387. HIT.
10, 20. VER. in LA. (III) 27, 12. व्यधादाज्ञां ततो राजा वधाय श्रुतिद्विषाम्
LA. (III) 92, 8. कथं नु शस्त्रेण वधो महिषस्य विधीयते R. 2, 63, 26. नानु-
ज्ञां मे युधिष्ठिरः प्रयच्छति वधे तुभ्यम् (= तव) MBh. 1, 5919. in comp.
mit dem obj.: प्राणिं MBh. 12, 4295. M. 3, 48. घाततापि 8, 351. 10,
49. 11, 56. 66. 68. 88. JĀÉN. 1, 72. R. 1, 1, 47. 61. 63, 29. VARĀH. BRH. S.
3, 30. 8, 18. 9, 21. 24, 34. 87, 44. रामेण रावणवधः TRIK. 3, 2, 14. mit dem
Werkzeuge: इषुं Çat. Br. 5, 4, 3, 2. शस्त्रं Spr. 2302. Auffallend ist es,
dass sogar in den Gesetzbüchern वध sowohl die Todesstrafe als auch
(und zwar häufiger) eine Leibesstrafe überh. bezeichnet, so dass nur
aus dem Zusammenhange zu ersehen ist, welche von beiden in ein-
zelnen Falle gemeint ist: अङ्गुली पन्थिभेदस्य हेदयेत्प्रथमे षष्ठे । द्वितीये
हस्तचरुषौ तृतीये वधमर्हति ॥ M. 9, 277. तडागभेदकं कन्यादप्सु शुद्धव-
धेन वा 279. JĀÉN. 2, 286. ततः कुरुत मे वधम् KATHĀS. 28, 147. मुक्त 150.
विकृतं प्राप्नुयाद्वधम् M. 9, 291. 8, 130. 267. 320. fg. 323. 364. 366. 9, 249.
11, 100. JĀÉN. 1, 366. स कृतव्यः प्रकाशं विविधैर्वधैः M. 8, 193. 310. JĀÉN.
2, 270. Spr. 4964. 4979. वध so v. a. वधभूमि Richtplatz Comm. in der
Einl. zu KĀURAP. — b) Schlag, Verletzung: स्यायाः durch die Bogensehne
Nir. 9, 13. — c) Schlag so v. a. Lähmung: सक्श्रोद्विपोः Suçr. 1, 236, 13.
— d) Vernichtung, Untergang (von leblosen Dingen): तमसाम् ÇĀK. 163,
v. l. मृगाङ्गुलभाण्डैः सस्यवधः VARĀH. BRH. S. 8, 4. पशुसस्यं 30, 13.
33, 5. देशनरेशसुभितं 30, 30. सर्वशास्त्रं MBh. 13, 2198. श्रियः Spr. 3634.
धर्मं HARIV. 2897. — e) Multiplication GANITĀDHJ. TRIPRAÇNĀDHJ. 77. —
Vgl. अघं, अघे, घातम् (auch VARĀH. BRH. S. 87, 45), गो (auch JĀÉN.
3, 234), तपुर्वध, दाउवध, हरेवध, देव, पितृ, पुरुष (Gattenmord VER.
in LA. (III) 17, 2), ब्रह्म, ब्राह्मण (auch M. 8, 381), मरु, मातृ, मृग-
वधाज्ञीव, राज, शिशुपाल.

वर्धक (wie eben) nom. ag. UNĀDIS. 2, 36. P. 7, 3, 35. 2, 3, 54. VArtt. 4,
Schol. 1) Mörder VARĀH. BRH. S. 16, 13. BRH. 21, 10. KATHĀS. 3, 39. 43.
RĪĀA-TAR. 4, 104. द्विजातिं MBh. 12, 1212. गुरुस्त्री 1214. — 2) Henker,
Scharfrichter KATHĀS. 64, 53. 72, 196. 88, 42. 124, 122. — 3) Bez. eines

best. Schilfrohrs: कृत्स्नान्वधको वर्धे: AV. 8, 8, 3. KAUC. 16. ÇAT. Br. 5,
4, 5, 14; hierher gehört 2. वाधक.

वधकर्माधिकारिन् m. Henker, Scharfrichter RĪĀA-TAR. 2, 79.

वधकाम्या f. die Absicht zu tödten oder zu schlagen M. 4, 165.

वधज्ञीविन् adj. vom Tödten (des Viehes) lebend, Metzger, Jäger u. s. w.
JĀÉN. 1, 164.

1. वर्धत्र (von वर्ध) UNĀDIS. 3, 105. n. Geschoss, Mordwaffe: अर्वाधिया-
ममृणातं नि शत्रूनविन्देद्यामपचितं वर्धत्रैः RV. 4, 28, 4. 8, 85, 17. vielleicht
ebenso auch 9, 97, 54.

2. वर्धत्र adj. nach dem Comm. vor Tötung schützend (त्र): दृढत्रतो
वधत्रः स्यात्सर्वेषां मित्रमिव PĀN. GṚH. 2, 7.

वधदाउ körperliche Strafe M. 8, 129.

वर्धना (von वर्ध) f. tödtliche Waffe RV. 7, 83, 4.

वधभूमि f. Richtplatz Comm. in der Einl. zu KĀURAP. — Vgl. वध्यभूमि.

वर्धरु, वर्धस् (von वर्ध) n. Geschoss, namentlich Indra's Nāig. 2, 9.

20. RV. 1, 32, 9. 174, 8. 2, 34, 9. इन्द्रि वर्धनुषो मर्त्यस्य 4, 22, 9. 5, 32,

8. उद्यदिन्द्रो दानवाय वर्धर्मिष्ठ 7. अर्के शुभ्रस्य अर्थिता वर्धर्मम् gen.
st. dat. 10, 49, 3. वर्धर्दासस्य नीनमः 8, 24, 27. वर्धर्दासस्य दम्भय 22, 8.

वर्धर् (von वर्धरु), partic. f. वर्धर्षती die Geschoss Werfende so v. a.
Blitz RV. 1, 161, 9. nach dem Blitzgeschoss Indra's verlangend Śis.

वधस् s. u. वधरु.

वधस्थली f. Richtplatz; Schlachthaus TRIK. 2, 8, 59.

वधस्थान n. dass. HĀ. 109; vgl. वधस्य स्थानम् H. 930 und वध्यस्थान.

वधस्त्रं (von वर्धस्) Indra's Geschoss; nur im instr. pl.: विधस्य श-
त्रोरनं वर्धस्त्रैः ich richtete meine Geschosse auf jeden Feind RV. 1, 163,
6. मर्तमनुयते व 5, 41, 13. यो देखोई अर्नमयद 7, 6, 5. उद्ग्राभस्य नमय-
न्व 9, 97, 15. Die erste Stelle ist u. n. 2) zu streichen und unter 3)
zu stellen und nach biegen beizufügen: (den Bogen, ein Geschoss) rich-
ten auf (gen.). Die zwei letzten Stellen gehören zu n. 2) caus. 2), so dass
4) ganz wegfällt.

वधस्तु (wie eben) adj. ein Geschoss führend RV. 9, 52, 3. SV. II, 2, 1, 48,
3 fehlerhafte v. l. zu RV. 9, 97, 15.

वधा indecl. v. l. für वधा im gaṇa चादि zu P. 1, 4, 57.

वधाङ्क n. Gefängnis TRIK. 2, 2, 7. poison bei WILSON (u. ब) Druck-
fehler für prison, wie die erste Ausg. liest.

वधिक Moschus Ausb. 6.

वर्धित्र n. der Liebesgott, Geschlechtsliebe UĒGVAL. zu UNĀDIS. 4, 172.
— Vgl. वन्धित्र.

वधिन् am Ende eines comp. den Tod findend durch —; s. u. वध्म 1).

वधु f. = वधु Weib; Schwiegertochter Comm. zu AK.

वधुका f. = वधु Weib BHAR. im DVIRŪPAK. nach WILSON.

वधुरी f. = वधुरी HĀ. 146.

वर्धु (von वर्ध = वर्त्) UNĀDIS. 1, 85. f. 1) (die Heimzuführende und die
Heimgeführte) Braut, junge Ehefrau, Ehefrau; Weib überh. AK. 2, 6, 4,
2, 3, 4, 48, 104. TRIK. 2, 6, 1. 3, 3, 223. H. 8. 503. 513. an. 2, 248. MED.
dh. 14. fg. HALĀJ. 2, 327. 339. VIÇVA bei UĒGVAL. वर्धुरियं पतिमिच्छत्यै-
ति य ईं वरुते RV. 5, 37, 3. 47, 6. 74, 5. 7, 69, 3. अर्धिवत्सा 8, 20, 13. 10,
27, 12. 83, 30. 107, 9. AV. 1, 14, 2. 4, 20, 3. यो कल्पयति वरुते वर्धुमिव